

RNI No. MAIBIL/2009/31732

Reg. No. MH/MR/South-320/2010-12



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-अ

वर्ष ४, अंक ५] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६-मे २, २०१२/वैशाख ६-१२, शके १९३४, [पृष्ठे २
| किंमत : रुपये ४.०० |

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांब्यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ मार्च २०१२

अधिसूचना

क्रमांक भनिनि.२०११/प्र.क्र. २/सेवा-६.— महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणा-या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणा-या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर २०११-२०१२ या वित्तीय वर्षाच्या दिनांक १ एप्रिल २०११ ते ३० नोव्हेंबर २०११ या कालावधीकरिता ८ टक्के (आठ

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार,

एप्रिल २६-मे २, २०१२/वैशाख ६-१२, शके १९३४

टक्के) व दिनांक १ डिसेंबर २०११ पासून ८.६ टक्के (आठ पूर्णांक सहा दशांश टक्के) असा व्याजाचा दर ठरविण्यात आला आहे :—

- (१) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
- (२) पटवा-यांचा भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
- (३) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
- (४) सक्तीची बचत योजना (हेद्राबाद).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. अ. मु. नकवी,
शासनाचे उप सचिव.

टीप.— सदर शासन अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा सांकेतांक २०१२०३३११६४९२८४७००१ असा आहे.

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, गोरेगाव, महाराष्ट्र, मुंबई, (५० प्रती)
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई, (८० प्रती)
महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई, (८० प्रती)
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (६० प्रती)
महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर, (६० प्रती)
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई;
सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई, (५ प्रती)
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (२० प्रती)
मुख्य लेखापरिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती)
उप मुख्य लेखापरिक्षक, स्थानिक निधी लेखा मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/
अमरावती, (प्रत्येकी १० प्रती)
वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे, औरंगाबाद/नागपूर/नाशिक, (प्रत्येकी १० प्रती)
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई, (प्रत्येकी १० प्रती)
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, (प्रत्येकी १० प्रती)
राज्यपालांचे सचिव,
मुख्यमंत्र्यांचे सचिव,
उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
* प्रबंधक, उच्च न्यायालय, (मुळ शाखा), मुंबई,
* प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
* मुख्य माहिती आयुक्त, मुंबई,
* आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
* सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई, (२५ प्रती)
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली,
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागाच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
सर्व विभागीय आयुक्त, (५ प्रती)
सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, (प्रत्येकी १५ प्रती)
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, (प्रत्येकी २५ प्रती)
 सर्व जिल्ह्यांचे वरीष्ठ लेखापरिक्षक (शिक्षण), (५ प्रती)
 कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, (१० प्रती)
 कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर, (१० प्रती)
 कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला, (१० प्रती)
 कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, जि. रत्नागिरी, (१० प्रती)
 कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड, (१० प्रती)
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे,
 तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
 संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई,
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक, (प्रत्येकी ३ प्रती),
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक, (प्रत्येकी ३ प्रती)
 शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई दक्षिण/उत्तर/पश्चिम,
 सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ, (प्रत्येकी ५ प्रती)
 बृहन्मुंबई महानगरपालिका, भविष्यनिर्वाह निधी विभाग, प्रमुख लेखापाल यांचे कार्यालय, मुंबई,
 बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१ (५ प्रती),
 भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरेक नं.-१, योगक्षेम समोर,
 व. भा. चौक, नरीमन पॉईंट, मुंबई-२० (५ प्रती),
 भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस. व्ही. पटेल रोड,
 मुंबई-४ (५ प्रती),
 भारतीय कम्युनिस्ट पार्टी, (माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोबल मित्र
 पॅलेस, वरळी, मुंबई-१३ (५ प्रती),
 इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन,
 काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई (५ प्रती),
 नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट,
 मुंबई-२१, (५ प्रती),
 शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८ (५ प्रती),
 वित्त विभागातील सर्व कार्यासने,
 निवडनस्ती, सेवा-६

* पत्राने.